

सन २०१९-२० या वित्तीय वर्षासाठी मुख्य लेखाशीर्ष २२२५ मागणी क्र. टी-५ मागासवर्गीयांचे कल्याण या लेखाशीर्षाखाली पुनर्विनियोजन.

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग
शासन निर्णय क्र.पुनर्वि २०११/प्र क्र. २९९/का.६
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
दिनांक : २३ सप्टेंबर, २०११.

संदर्भ : आ.सं.व.प्र.सं, पुणे यांचे अ.शा.पत्र क्र.आसंप्रसं/लेखा/का-२/८५, दि.२०.९.२०११.

शासन निर्णय :- या निर्णयान्वये मागणी क्र.टी-५, मागासवर्गीयांचे कल्याण लेखाशिर्ष - २२२५ ४१२२, व २२२५ ३७३४ यावरील महसूली खर्च या खालील सन २०११-१२ या वित्तीय वर्षासाठी उपलब्ध तरतूदीचे सोबतच्या विवरणपत्र-अ प्रमाणे पुर्णविनियोजनास मान्यता देण्यात येत आहे.

२. सन २०११-१२ या चालू आर्थिक वर्षात योजनेतर योजनेखाली तरतूद शिल्लक नसल्याने आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे कार्यालयाने योजनेतर योजनेखाली मागणी केलेली रु.२६,०० लक्ष्याची (रुपये सहीस लक्ष फक्त) अतिरिक्त तरतूद योजनातर्गत योजनेखाली जात पडताळणीचे काम विशेष मोहिमेने युद्ध पातळीवर करण्यासाठी १३- कार्यालयीन खर्च या बाबीखाली उपलब्ध करून देण्यात येत आहे.

३. या शासन निर्णयान्वये उपलब्ध करून देण्यात आलेल्या तरतूदीपेक्षा त्या त्या शीर्षाखाली जादा खर्च होणार नाही याची काळजी नियंत्रक अधिकारी यांनी घ्यावी. या रक्कमा खर्च करताना या विभागाच्या तसेच वित्त विभागाच्या वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांचे पालन करण्यात यावे.

४. सदर तरतूद आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांच्या अधिनस्त ठेवण्यात येत असून त्यांना नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक क्र.२०११०९२३१३५७३३०१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नांवाने,

81-2-61a ✓
23/10/1997

(श. र. सावंत)
कार्यासन अधिकारी

प्रति,

आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे
वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई

महालेखापाल, महाराष्ट्र १-२ (लेखा व अनुज्ञेयता) (लेखा परिक्षा) मुंबई / नागपूर (प्रत्येकी २ प्रती) कार्यासन अधिकारी, कार्यासन क्र. २ व ५, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई निवडनस्ती (का.६)

विवरणपत्र-अ

शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.पुनर्वि -2011/प.क.299/का.6, दि. 23 सप्टेंबर, 2011 अन्वये सन् 2011-12 मधील खर्च भागविण्यासाठी
पुनर्विनियोजन रक्कमा दर्शविणारे विवरणपत्र

अ.क्र.	प्रधान शीर्ष/गोण शीर्ष/उपशीर्ष	दि.31.3.2012 पर्यंतचा अपेक्षित खर्च	सन् 2011-12 करिता अर्थसंकल्पीय तरतूद	पुनर्विनियोजनासाठीची प्रस्तावित रक्कम	पुनर्विनियोजन नंतरची रक्कम	(रु.हजारात)
						1
(अ) ज्या लेखाशिर्षाखाली अनुदानासह पुनर्विनियोजनाद्वारे जावा रक्कमा प्रस्तावित केल्या आहेत अशा बाबी						
						योजनांतर्गत
1	मागणी क्र.टी-5 (02) (24) अनुसृचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती (22225 4122) 13-कार्यालयीन खर्च		10617	10617	0	10617
दि. 23/09/2011 च्या शासन निऱ्याद्वारे पुनर्विनियोजन						
			13217	10617	2600	13217
(ब) ज्या लेखाशिर्षाखाली अनुदानासह पुनर्विनियोजनाद्वारे कसी रक्कमा प्रस्तावित केल्या आहेत अशा बाबी						
						योजनांतर्गत
1	मागणी क्र.टी-5 (01) (14) दारिद्र्य रेखेखालील आदिवासी कटूब्याना इभत्या जनावरांचे वाटप (2225 3734) 31-सहायक अनुदान (वेतनेतर)		200000	200000	0	200000
दि. 23/09/2011 च्या शासन निऱ्याद्वारे पुनर्विनियोजन						
			197400	200000	2600	197400

अ. १३०१९८१२
(श. र. सावंत)
कार्यालय अधिकारी